

June 2, 2023

National Stock Exchange of India Limited	BSE Limited
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,	Phiroze Jeejeebhoy Towers
Bandra- Kurla Complex	Dalal Street,
Bandra (E), Mumbai - 400 051	Mumbai- 400 001
	·
NSE Symbol: ZEEMEDIA	Scrip Code: 532794

### Subject: Newspaper Advertisement regarding publication of notice to the Shareholders of the Company for transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund ('IEPF') Authority

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper clippings published today i.e. June 2, 2023 in "Business Standard" (All Editions) and "Navshakti" (Mumbai Edition) with respect to notice to the Shareholders of the Company for transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund ('IEPF') Authority.

This is for your information and records.

Thanking You, Yours truly, For **Zee Media Corporation Limited** 

Ranjit Srivastava Company Secretary and Compliance Officer Membership No: A18577 Contact No.:+ 91-120-715 3000

Encl: As above



#### Zee Media Corporation Limited

Corporate Office: FC-19, Sector-16A, Film City, Noida - 201301, UP, India | Phone: +91-120-7153000 Regd. Office: Marathon Futurex, 14th Floor, A Wing, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400013, India | Phone: +91-22-71055001 Website: www.zeemedia.in | Email: zmcl@zeemedia.esselgroup.com | CIN: L92100MH1999PLC121506

News Channels in -

# 'You can't have an outlier position on tariffs'

Bharti Enterprises Founder and Chairman SUNIL MITTAL speaks to Nivedita Mookerji and Subhayan Chakraborty in a free-wheeling interview. Excerpts:

#### On satellite spectrum, what's your sense. Will it be auctioned?

We simply don't know how it can be auctioned. On satellite spectrum, our view is simple - it can't be auctioned because it is a shared spectrum. I have not heard anybody say how it will be implemented in case it is auctioned. I haven'theard one solution.

We are building two plots of 15 acres for our ground stations. How do you auction a plot so small? There has been no successful global precedent simply because no one has even tried it. It is a shared resource unlike the terrestrialspectrum.

#### When do you think the issue will be resolved?

We will be ready by Diwali to provide OneWebservices. The space policy has been ushered in. The FDI policy in the space sector is being discussed, and is expected to come in the next 90 days. Some people confuse the auctions for slots of orbits. That has nothing to do with spectrum; it is covered by the International Telecommunications Union.Wearealready inservice in Canada, the US, Greenland and Northern Europe....The service is required for connecting the unconnected, connecting the armed forces in the Himalayas and deep rural areas. It's not for Delhi and Mumbai. You cannot deny this wonderful opportunity in your arsenal to deliver connectivity to everyone in India because somebody is trying to block it. The government has to see through this. In the end it is a very small business. OneWeb's total capacity that will land in India will notgenerate more than \$10-15 million a year. If they auction it, we will stay out. What else can we do?

#### What are your thoughts on the backhaul issue?

If you want to bring 5G fast, we need access to V and E bands. Rollingout fibre cables will take time. The government was very smart to understand the wickedness of this opposition to E and V bands. That's why they immediately granted it on a provisional basis. Otherwise we wouldn't have been able to launch5G.

#### Is the fear of duopoly now almost a reality in India?

Ratherthan duopoly, I would say, it's about two private players. We heard the minister saying that BSNL will be strengthened. So if not a four-player market, certainly India will be a three -player market. BSNL has placed orders for 100,000 new base stations. The government is determined to have at least three players.

#### Are fears about two private players legitimate?

What do you do? Operating in this industry requires serious investments. Within a matter of 24 months, Airtelhas spent



## "WHEN JIO CAME IN, WE HAD **30 PER CENT REVENUE MARKET** SHARE. WE ARE NOW TOUCHING CLOSER TO 40 PER CENT"

GB (permonth) with a higher ARPU. India averages 23 GB with a lower ARPU. So you can imagine the burden of investments on the network. We have to create higher capacities for the higher consumption, on which we get no extraction. Return on investment is low in India

#### Do you agree there has been predatory pricing in the industry in the recent past, given how each player has complained against the other?

This industry is waiting for an increase in tariffs to be financially healthy. Who is holding it back is for you to determine. It's not us.

#### When do you think Airtel can cross Reliance Jio interms of subscribers and be a leader?

We are not in the numbers game. People see Airtel as a leader, without a doubt. We may not be ahead of our competitors in numbers, that's okay.

#### Is that because going forward the numbers will matter less with 5G bringing online other revenue streams?

Numbers already matter less. If you look at VLR or active subscribers, we already have 99 per cent active subscribers, as compared to 80 percent for our competitors ..... In many circles, we have remained leaders. We have not given up. What matters is what kind of customers vou have. What counts is whether they are better quality customers, in the mid to

high segment, or people who care for brands and are willing to pay a little bit extra. Otherwise, it's just a numbers game which even our teams do not focus on. We aim for a solid revenue market share. When Jio came in, we had 30 per cent revenue market share in the country. We are now touching closer to 40 per cent. That is more important for us.

#### SMS to their consumers?

It's still very low. I think the OTT world should learn to share the burden of our telecomrollout. Telcos are spending hundreds of dollars globally on building networks. The total cost is going to be upwards of \$2 trillion in rolling out the 5G networks.Whoenjoysit?Iputupthe network, and they have a call. There should be some money coming from them. Why not?

#### What's your take on the telecom regulatory scene in India now?

I would say there's a pleasant change in the regulatory environment in India in the last few years, whether it's the ministerial leadership level or it's at the department levelor regulator's. There's an even-handed approach to the industry. For this, they should be complimented and companies like us feel very positively relieved to have a very conducive telecom environment. An area where we are still pushing and pressing is on the levies. There's been only one area where there's been progress - spectrum usage charge where we've always been saying you can rent or sell but you can't sell and rent. This is exactly what was happening prior to the change - you sold spectrum and then you also took rent. Rent was supposed to be when there was no auction. This was an anomaly that cost the industry heavily. That's gone now. The second part now is the USO fund which is at 5 per cent. This is meant for universal service obligation—we are doing that, every village is covered. We have done the job that is required under USO. There's a large amount of money sitting on the USO Fund --₹65,000 crore. Why burden the industry more? The need of the country is to connect more, we will doit ourselves... Last is the licence fee at 3 per cent. It's a relic of the past. Abolition of 80 per cent of bank guarantees was very helpful. My view would be why keep the 20 per cent! Why have guarantees at all.

#### Beyond telecom, how is it being head of the B20 Africa Council in the run up to G20 Summit?

The economic integration of Africa is one of the areas where the Prime Minister wants to leave his legacy. There are two councils at B20, on African integration, and ESG, while the others are task forces. I was happy to take this charge given that it is my 13th year offoraying into Africa in a big way. We have produced a good document, which is ready to be presented now. Our final meeting is coming up in August, when we will make our recommendation to the G20. I'm hoping the G20 will adopt it.

#### What is the significance and the goal of the B20 Council on African Economic Integration?

The agenda is the integration of Africa. Africa is a huge continent, with \$3.2 trillion and 1.3 billion people, and 56 countries. But between themselves, they trade very little. I was heavily involved in the creation of the trade facilitation agreement at the World Trade Organization which happened a few years back as the Paris-based chairman of the International Chamber of Commerce. It was heavily geared towards Africaso

FORM NO. CAA. 2 **BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL** CHENNAI BENCH COMPANY APPLICATION NO.CP /(CAA)/14/CHE/2023 in

CA(CAA)/78(CHE) 2022 SCHEME OF AMALGAMATION

# 0F

Sanmar Shipping Limited (Transferor Company)

WITH

Poes Garden Properties Limited (Transferee Company) (Under Section 230 to 232 of the Companies Act, 2013)

Notice is hereby given that by an order on the Hearing held on 19th April 2023, the Chennai Bench of Honourable National Company Law Tribunal had directed, for advertising the notice of the date of hearing as 14th June 2023, pursuant to Sections 230 to 232 of the Companies Act 2013 read with Rule 15 and 16 of The Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016, on the above subject.

Please take notice of the date of hearing as cited. Any person desirous of being heard/opposing the said petition may please be present on the date of Hearing before the Hon'ble National Company Law Tribunal, Chennai Bench.

#### **B CHANDRA**

Authorised Representative for the Petitioners

Dated this 1st June 2023

IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL. MUMBAI BENCH COMPANY SCHEME PETITION NO. C.P.(CAA)/125/MB/2023 CONNECTED WITH COMPANY APPLICATION NO. C.A.(CAA)/57/MB/2023 IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 232 AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT 2013 AND

IN THE MATTER OF THE SCHEME OF ARRANGEMENT BETWEEN RELIANCE INDUSTRIES LIMITED AND ITS SHAREHOLDERS AND CREDITORS & RELIANCE STRATEGIC INVESTMENTS LIMITED AND ITS SHAREHOLDERS AND CREDITORS

Reliance Industries Limited, a company	)
incorporated under provisions of the Companies	)
Act, 1956, having Corporate Identity Number	)
L17110MH1973PLC019786 and its registered office	)
at 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman	) First Petitioner Company /
Point, Mumbai - 400 021, Maharashtra, India.	) Demerged Company / RIL

#### Reliance Strategic Investments Limited, a company incorporated under the provisions of the Companies

Act, 1956, having Corporate Identity Number U65990MH1999PLC120918 and its registered office .Second Petitioner Company at 9<sup>th</sup> Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021, Maharashtra, India. Resulting Company / RSIL

> .Collectively referred to as Petitioner Companies

#### NOTICE OF HEARING OF COMPANY SCHEME PETITION

A Company Scheme Petition under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013, for sanctioning the Scheme of Arrangement between Reliance Industries Limited and its shareholders and creditors & Reliance Strategic Investments Limited and its shareholders and creditors was presented by the Petitioner Companies on May 06, 2023 and was admitted vide order dated May 12, 2023 by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT"). The said Company Scheme Petition is fixed for hearing before the Hon'ble NCLT on June 22, 2023 at 10:30 a.m. or soon thereafter

Any person desirous of supporting or opposing the said Company Scheme Petition should send to the Petitioner Companies' Advocate - Mr. Raj Panchmatia, Partner, M/s. Khaitan & Co. at rai.panchmatia@khaitanco.com (in soft copy) and / or M/s. Khaitan & Co., One Forbes, 3rd & 4th Floors, Dr. V.B. Gandhi Marg, Mumbai -

# **COMPANIES** 7



Invitation for Bids (IFB) for Transmission Line Package TL-01 associated with "Transmission System for Construction of 220/132/33kV Tirwa (Kannauj) Substation with Associated lines and LILO of one circuit of 400kV D/C (Twin Moose) Shamil Aligarh Line at THDC 2x660MW Khurja Power Plant (under TBCB)" under TBCB route. Specification Nos.: CC/T/W-TW/DOM/A00/23/01976 Single Stage Two Envelope (SSTE) Bidding Procedure (Funding : Domestic DOMESTIC COMPETITIVE BIDDING Date : 02/06/2023 POWERGRID invites online bids through e-portal https://etender.powergrid.ir or the following Package Last date of Downloading of Bidding Documents Submission of Deadline for request reg. issuance of Bidding Bid Subr Package Reference (Soft Copy & Hard Copy Part) Cost of ldina Docu Soft Copy Part: Till 16/06/2023 upto 1100Hrs. nsmissi 16/06/20 23 upto Line 1100Hrs. & 11/06/2023 Hard Copy Part: 20/06/2023 upto 1100Hrs. Package TL-01 INR 25.000/-. The complete Bidding Documents shall be issued to the bidder through portal https://etender.powergrid.in, upon request by the bidder, as per

- the provisions stipulated in IFB. The First Envelope (Techno-Commercial part) of the bid shall be opened e privately as per provisions of the Bidding Documents.
- For further details regarding changes in bidding program, if any, please visit procurement portal https://etender.powergrid.in and http://www.powergrid.in
- The NIT/IFB has already been published on e-portal https://etender.powergrid.in on 26/04/2023.
- . For any other information, please contact: +91-124-282-2383/2377/2393. 9650089825/9419236291/9599814189

#### POWER GRID CORPORATION OF INDIA LIMITED

Reg. Office: B-9, Qutab Institutional Area, Katwaria Sarai, New Delhi-110016, Tel.:-011-26560112, 26560121 Corp. Office: "Saudamini", Plot No. 2, Sector-29, Gurugram- 122001, (Haryana), Tel.:-0124-2571700-719 Website: www.powergrid.in, CIN: L40101DL1989GOI038121 A Maharatna PSU



#### ZEE MEDIA CORPORATION LIMITED

Registered Office: 14th Floor, 'A' Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 Corporate Office: FC-9, Sector 16A, Noida - 201301, U.P. E-mail: complianceofficer@zeemedia.esselgroup.com CIN: L92100MH1999PLC121506 Website: www.zeemedia.in

Tel: +91-120-715 3000, Fax: 0120-2515240

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE COMPANY Transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund ('IEPF') Authority

NOTICE is hereby given to shareholders of the Company, pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 ('Act') read with the nvestor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('IEPF Rules') as amended, the Equity shares of the Company in respect of which dividend declared during the Financial Year 2015-16 has remained unpaid or unclaimed for a period of seven consecutive years are required to be transferred by the Company to the demat account of IEPF Authority.

The Company has sent individual notices on the registered addresses of the concerned shareholders whose shares and dividend are liable to be transferred to the IEPF Authority advising them to claim their unclaimed dividend. The Company has uploaded the details of such shareholders (including the names of shareholders and their folio no. or DPID - Client ID) on the website of the Company at www.zeemedia.in under the section 'Investor Info'. The shareholders are requested to access the website of the Company to verify the details of the shares liable to be transferred to IEPF Authority

n case the Company or Link Intime India Private Limited, Company's Registrar and Share Transfer Agent ('RTA') did not receive any ommunication from the concerned shareholder by August 31, 2023 the 'Company shall, with a view to complying with the requirements set-out in the IEPF Rules, dematerialize and transfer the shares to IEPF Authority by way of corporate action by the due date and as per procedure stipulated in the IEPF Rules.

In this Connection, please note the following:

In case you hold shares in physical form - New Share Certificate(s), will be issued in lieu of the Original Share certificate(s) held by you for the purpose of dematerialisation and transfer of shares in favour of IEPF Authority on completion of necessary formalities Hence, the Original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable

In case you hold shares in electronic form - The Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in your demat account in favour of IEPF Authority.

The shareholders may note that in the event of transfer of shares and the unclaimed dividends to IEPF Authority, no claim shall lie against the Company in respect of such unclaimed dividend amount and quity shares. It may be noted that the concerned shareholder ca

In case shareholders have any query on subject matter, they may contact Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, LBS. Marg,

+ +918108116767

et) Mumbai - 400083 Tel No



Enterprises





₹40,000 crore on 5G spectrum. It has made a capital expenditure of ₹60,000 crore in these two years. So, we have spent ₹1trillion on establishing a new layer of technology. That is the level of investment you need. This is over and above the massive investments that have gone into 4G and 3G. Can Vodafone Idea raise that kind of capital? I really have no visibility on that, I hope they can.

#### When do you see tariffs going up?

We already have a little premium. It would be hard for us to push the envelope any further on the idea that this industry requires better financial health. It's accepted by everyone including the government. Look at the fragility of the situation. If you are going to have only a handful of telecom players on whom the entire dream of Digital India rests, it's important they are financially sustainable. To that extent, I have maintained for a long number of years, we need an ARPU (average revenue per userpermonth) of ₹300. Now, it is nearing ₹200 which is the first pit stop. It's taken us much longer to reach this level, than I imagined. So, it's painful.... We have been taking the lead. We have moved all our plans above₹150. We now have nothing below that level. We took that roll call at a time when no one was willing to.

#### Two years back, you said the market leader, referring to Reliance Jio, would have to take the first step. Do you maintain that stand?

We consider ourselves to be leaders in this industry. But you can't have an outlier position on tariffs. You have to be in line with the market. We have done whatever we could do, and wherever, without hurtingour market share, and burdening our customers. We are also conscious that a large section of society has affordability issues. When we say ARPU needs to go up to₹300, we are not saying everybody has to pay that much. But this whole phenomenon of providing unlimited services, no matter what you pay, is destroying the industry. You must pay more for more.

#### How come Airtel Africa has higher ARPU than Airtel India?

That's because the per GB cost in India is the lowest anywhere. Africa consumes 6-7

#### In the current geopolitical scenario, do you think it's a concern that Chinese vendors are being left out in the telecom sector?

They were a very big part of the supply chain. It's very clear that a position has been taken where trusted sources, trusted products, trusted shoring have become a norm. As far as India is concerned, we had a smaller portion of our network with Chinese vendors. We stopped at that. We have 100 percent non-Chinese 5G and Reliance has also done 100 per cent non-Chinese. Vodafone has not started but they too have no choice because now you cannot buy anything that's not certified. So far there's nothing on the statute to block Chinese, but we have not seen them getting the "THE ECONOMIC certificateof

trusted networks. INTEGRATION OF AFRICA IS ONE OF

Is there any clarity from the government on THE AREAS WHERE whether they would get THE PM WANTS TO such a certificate? We don't know, but my LEAVE HIS LEGACY" view is that the train has left the station. The orders

have been placed - Ericsson, Nokia and a bit of Samsung - and we can't roll back even if they (Chinese) are allowed tomorrow.

#### Quality of services - we are still not able to continue a call for five minutes ... Why?

It's not true. I can take you to my data room...See the millions of calls that are going on and look at the call drops ... it's the lowest ever.

#### But aren't people still relying on WhatsApp calls?

That's because people have got used to it. We don't mind it. Unlike many other parts of the world where they block calls on WhatsApp, we have not. Anyway, it's not WhatsApp providing the network, it's the telecom service providers providing the network .... Call drop is an old mindset ... Some poor network areas are a possibility but compare it to the rest of the world. Go to London and see, go to New York and see, go to Paris and see. Ours is significantly better.

Has there been any protest against hike in charges for OTT platforms sending

that cross-border trade becomes easy and better technologies are introduced. A lot of moneywas also given to Africa to upgrade their tech, and harmonise their tariff codes. But it still did not happen.

We now have the African Free Trade Continental Agreement, which can create an European Union type of economic bloc. It must trade within itself as much as it can...The US has also committed  $55 \, billion \, worth \, of support to \, A frica \, in$ the next three years. This capital will support Africa's growth.

#### You have one of the largest telecom businesses in Africa. What are the lessons that India and the world can take


from Airtel Africa? I would say digital connectivity. We are now talking about leading 4G connectivity across Africa. 5G has now begun launching. This is now giving the momentum to Africa given the lack of physical connectivity. This is giving people the opport unity to trade, joine-commerce, and

have their goods sold. Being on the internet has other benefits such as education, health, government bulletins, etc. We are also showcasing how India's direct benefittransferschemes are helping the masses.

#### What is the level of competition in the telecom space in Africa, and how does it compare with India?

Africa is usually a two player market somewhere in some cases, it is two and a half. India is slowly coming to that. But India of course is much much bigger than those African countries. We have maintained that a three-operator scenario is the ideal one. Even China has three. But certainly 10 to 12 operators, which was the case in India some years ago, was the wrong model.

Will it be easier to roll out 5G in Africa given that the birth pangs are known? Africa is 100 per cent 4G. But we haven't been able to pull out the older layers since Africa has a lot of handsets supporting oldertech. 2G and 3G are also running. Nigeria and a few other countries have started 5Groll-out.



A copy of the Company Scheme Petition will be furnished by the undersigned to any person on payment of prescribed charges.

Dated this 2nd day of June, 2023

		iepf.shares@linkintime.co.in.				
	Raj Panchmatia	For Zee Media Corporation Limited				
	Partner	Sd/-				
	M/s. Khaitan & Co.	Place : Noida	Ranjit Srivastava			
Place : Mumbai Ad	vocate for the Petitioner Companies	Date : June 2, 2023	Company Secretary & Compliance Officer			



# ASHIANA ISPAT LIMITED

Regd. Office: A-1116, RIICO Ind. Area, Phase - III, Bhiwadi, Distt. Alwar (Rajasthan)-301019 E-mail:- ashianagroup@yahoo.co.in, Web - www.ashianaispat.in CIN - L27107RJ1992PLC006611

#### STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023 Rs. In lakhs

			Quarter-end	Year ended			
SI. No.	Particulars	31.03.2023 31.12.2022		31.03.2022	31.03.2023	31.03.2022	
NO.		Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited	
1	Total income from operations	14,409.20	6,530.92	12,813.49	46,554.01	43,899.29	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items )	12.40	78.20	54.65	344.43	156.67	
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items# )	9.16	64.55	27.35	299.71	101.32	
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9.16	64.55	27.35	299.71	101.32	
5	Equity Share Capital	796.48	796.48	796.48	796.48	796.48	
6	Other Equity	-	-	-	2,917.60	2,617.91	
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (not annualised) Basic Diluted	0.12 0.12	0.81 0.81	0.34 0.34	3.76 3.76	1.27 1.27	

#### Note:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly financial results for the quarter & year ended March 31, 2023 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly results is available on the stock exchange website www.bseindia.com and on the company website www.ashianaispat.in.

2. The Statement has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practicies and policies to the extent applicable

3. Figures have been re-grouped wherever necessary to conform to current quarter's classification.

4. The audited financial results for Financial year and last quarter March 31, 2023 were reviewed and recommended by the Audit Committee in their meeting held on Tuesday May 30, 2023 and approved by the Board of Directors at their adjourned meeting held on Wednesday, May 31, 2023

Place: Delhi Date: 31.05.2023 For and on behalf of the Board of Directors For Ashiana Ispat Limited (Ashita Jain) Chairman DIN-09802051







🛛 नवⓐशक्ति।मुंबई, शुक्रवार, २ जून २०२३

Get prediction sitting at home with Palm Print Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube: 國 आप और आपका भविष्य

#### अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याई जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाई अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांन स्वतः चौकशी करण्याचे किंवा तजांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याह जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंव त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातीत कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालया किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मदक, प्रकाशक संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

# NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

#### CHANGE OF NAME

I HAVE CHANGE MY NAME FROM : DEEPAK KUMAR TO: DEEPAK KUMAR MAOURYA AS PER GOVERNMENT OF MAHARASHTRA GAZETTE NOTIFICATION NO M-2319695 DATE APRIL 27- MAY 3 CL-10 i have changed my name liyakat Siddiki to liyakatali mohammed ali

SIDDIKI AS PER DOCUMENT AADHAR 4630 0710 2622 CL-102

I HAVE CHANGED MY NAME RIZWANA LIYAKAT SIDDIKI TO RIZWANA LIYAKAT ALI SIDDIKI AS PER DOCUMENT AADHAR 4658 8948 0669 CL-102 A

OLD NAME NAYRA MUKESH JAIN TO NEW NAME NAVRA MUKESHKUMAR JAIN AS PER GAZETTE NO: (M-22184258), ADD: FLAT NO: B-501, RAVIRAJ PALM MIG COMPLEX POONAM GARDEN MIRA RD EAST, THANE – 401107. CL-110

I HAVE CHANGED MY NAME FROM LUKAS NAZARETH TO LUCAS NAZARETH AS PEF GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO (M-2347286). CL-120

I HAVE CHANGED MY NAME FROM DRASHTI GHANSHYAMBHAI MIYANI TO DRASHTI PARTHAV PATEL AS PER GOV OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M 2340294). CL-120 A

TO SHINA SANJAY PUNJABI TO TOSHNA LALCHAND KHERAJANI AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M. 2342412) 2342412). CL-120 B

I HAVE CHANGED MY NAME FROM JINNEI HIRJI DUBARIYA TO MISS. JINNIE HIRJI DUBARIYA AS PER AFFIDAVIT. CL-120 C

I HAVE CHANGED MY NAME FROM RIAZ AHMED PATKA TO RIAZ AHMED PATCA AS PER DOCUMENTS. CL-120 D CL-120 D I HAVE CHANGED MY NAME FROM ALLIYA

SHABBIR SHAIKH TO ADITI RAMPAL AS PER DOCUMENTS. CL-120 E I HAVE CHANGED MY NAME FROM

ISTEKHAR NISAR AHMED KHAN TO KHAN ISHTEKHAR NISAR AHMED AS PER DOCUMENTS. CL-120 F

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIK SALEEM PASHA AHMAD QURESHI TO SALEEM PASHA SHAIKH AHMAED QURESHI AS PER DOCUMENTS. CL-120 G

I. HIMANSHU PRINCE S/O PURUSHOTTAM 1, HIMANSHU PRINCE SYO PURUSHUTTAM PHILIP JOHN RYO 99-A, ATWAL COMPLEX, POLICE LINE, KRISHNA NAGAR, BAJRANG NAGAR, NAYAPURA, KOTA, RAJASTHAN-324001, HAVE CHANGED MY NAME TO DUNOF UNIT

PRINCE JOHN. CL-22 I HAVE CHANGED MY NAME FROM NILESH DEEPAKBHAI BHIMANI TO NILESH DEEPAK BHIMANI AS PER GAZZETTE NO M 2345460 DATED 25-31 MAY, 2023. C L -

234

HAVE CHANGED MY NAME FROM AKSHAYA ASHOK ZEPALE TO AKSHAYA



1.रा.वि.वि.कं.मर्या., कोल्हापूर शहर विभाग कार्यालय, कोल्हापूर अंतर्गत खालील तीन उपविभागासाठी औद्योगि महिन्याला टी.ओ.डी. रिडींग, डाटा डाऊनलोडींग व डाटा पंचीग, बिल प्रिंटींग व बिल वितरण इ. साठी ई निविदा T-०३, T-०४ -T-०५/ २०२३.२४ महावितरणच्या <u>http://works.mahadiscom.in/eTender/etender</u> या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या होत्या. तरी सदर निविदांना दि. १२.०६.२०२३ पर्यंत प्रथम मुदतवाढ देणेत येत आहे. सविस्तर माहिती महावितरणच्या https://etender.mahadiscom.in/eatApp/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. तरी संबंधितांनी नोंद ध्यावी.

गर्यालयीन दूरध्वनी क्रमांक (०२३१ - २६५१५४१) / ७८७५७६९११६ उपविभागनिहाय निविदा तपशौल खलीलप्रमाणे

अ	ानु. क.	उपविभाग	ई-निविदा रक्कम (रू. लाखामध्ये)	निविदा क्र.	निविदा व जीएसटी (१८%) शुल्क रू. (फक्त ऑनलाईन पध्दतीद्वारे)	ईसारा रक्कम रू.
	8	पश्चिम उपविभाग	4 <u>.</u> 00	EE/KPU/TOD/WZ/ T-03/2022-23	११८०	4000
	२	मध्य उपविभाग	4.00	EE/KPU/TOD/CZ/ T-04/2022-23	१९८०	4000
Nr.		मार्केट यार्ड उपविभाग	ξo.oo	EE/KPU/TOD/MYZ/ T-05/2022-23	8820	80000
4	fermett	ो - ३१/२	~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~		कार्यकारी झहर विभाग	

पाआरआ - ३१/२०२३-२४

2

महावितरण

मिरा भाईंदर महानगरपालिका स्व इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) ता. जि. ठाणे ४०१०१. दुरध्वनी क्र. ०२२-२८१९२८२८/२८१९३०८७ जा. क्र. मनपा/आस्था/५००/२०२३-२४ दि. ०१/०६/२०२३ संदर्भ :- १. जा. क्र. मनपा/आस्था/१७०/२०२३-२४, दि. २६/०४/२०२३

रोजीची जाहिर सचना. २. जा. क्र. मनपा/आस्था/३४५/२०२३-२४, दि. १५/०५/२०२३ रोजीची मुदतवाढ.

#### ।। सूचना ।।

मिरा भाईंदर महानगरपालिका शिक्षण विभागासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळासाठी सन २०२३-२४ करीता शिक्षक पदे तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधन तत्वावर १० महिन्याच्या कालावधीकरिता करार पध्दतीने भरावयाचे असल्याने पात्र व इच्छक उमेदवारांकडून संदर्भ क्र.०१ अन्वये जाहिर सचना प्रसिध्द करण्यात आलेली होती. तसेच संदर्भ क्र.०२ अन्वये उमेदवारांकडून अर्ज घेण्याची दि. १८/०५/२०२३ रोजी सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

त्यानुसार ठोक मानधनावरील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक या पदासाठी ज्या उमेदवारांनी मनपा कार्यालयात अर्ज दिलेले आहेत. त्या उमेदवारांनी मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, दुसरा मजला, मा. स्थायी समिती सभागृह येथे दि. ०६/०६/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता मुलाखतीसाठी मुळ शैक्षणिक कागदपत्रासह उपस्थित राहावे

जा. क्र. मनपा/मावज/१५३/२०२३–२४

काळबादेवी शा

संदर्भ क.: केण्णल/णडीव्ह

मे. श्री पद्मावती मेडिकल

दुकान/कार्यालय क्र. ८२,

जी.टी. हॉस्पिटल कॉम्प्लेव

सिक्युरिटायझेशन ॲप

१. तमच्या विनंतीनुसार ब

लाख मात्र) च्या एकुण

आम्ही आमच्याद्वारे मंजर

थकीत रकमेचा तपशील रे

१. कॅश क्रेडिट

(00283080004

(००२४७०४१०००

३. मुदत कर्ज (जीईसीएल १.०

(00286088000088)

२. मुदत कर्ज (जीईसीए

एक्स्टे.)

प्रति.

अ.

क्र

दि. ०१/०६/२०२३

स्वा/-(मारुती गायकवाड) उप-आयक्त (मख्यालय) मिरा भाईंदर महानगरपालिका

दराने व्याज

रु. १९,७२,७२२.०० +

२९.०४.२०२३ पासन मासिक

आधारे द.सा. ९.२५%

बैंक ऑफ इंडिया <b>BOI</b> Bank of India BOI Relationship beyond banking									
गळवादेवी शाखा, राऊंड बिल्डिंग, शामलादास गांधी मार्ग, मुंबई- ४००००२ फोन: ॲंड२२०८२८९४, फोरॅक्स-२२०८५००१/२२०८०१६६, ए ॲण्ड एस-२२०८२८९४, फॅक्स क्र. २२०८२९५८ ईमेल: Kalbadevi.MumbaiSouth@bankofindia.co.in									
: केएएल/एडीव्ही/२०२३-	२४/	दिनांक: ३०.०५.२०२३							
ार्यालय क्र. ८२, २रा मजला स्पिटल कॉम्प्लेक्स, एल.टी रिटायझेशन ॲण्ड रिकनस्ट्र ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट उ रा विनंतीनुसार बँकेने तुम्हात त्र) च्या एकुण रकमेकरीता ामच्याद्वारे मंजूर केलेल्या वि मेचा तपशील येथे खाली देत	ावती मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स, र्यालय क्र. ८२, २रा मजला, अशोका शॉपिंग सेंटर, सिंग्टेल कॉप्प्लेक्स, एल.टी. मार्ग, मुंबई- ४००००१. रेटायझेशन अॅण्ड रिकन्स्ट्रकशन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना II विनंतीनुसार बँकेने नुम्हाला रु. २,२१,००,०००.०० (रुपये दोन कोटी एकवीस त्र) च्या एकुण रकमेकरीता पत मर्यादा तिच्या काळबादेवी शाखेमार्फत मंजुर केल्या. माम्च्यादूरी मंजूर केलेल्या विविध पत सुविधा आणि सूचनेच्या तारखेरोजीस त्या अंतर्गत रेज जण्णेत्र केल्ल्या किय ज्या क्या काण्ड सूचनेच्या तारखेरोजीस त्या अंतर्गत								
सुविधेचे स्वरुप	मंजूर मर्यादा	एनपीएची तारीख							
सह खाते क्रमांक	(रक्कम रु.त)	१६.०४.२०२३ रोजीस थकबाकी (रक्कम रु.त)							
क्रेडिट	१७०,००,०००.००	रु. १,३८,९०,०९३.०५ +							
२४३०१०००५०३३५)		२१.०४.२०२३ पासून मासिक							
	आधारे द.सा. १३.७५% दराने व्याज								
। कर्ज (जीईसीएल १.०)	३२,००,०००.००	रु. १६,७१,११५.०० +							
२४७०४१०००००३५)									
२४७०४१०००००३५) २९.०४.२०२३ पासून मासिक आधारे द.सा. ९.२५%									

१९,००,०००.००



PUBLIC NOTICE

**PUBLIC NOTICE** Notice is hereby given to public at large that, we have cancelled/ terminated the agreement for sale dated 13.07.2022, duly registered with the Sub Registrar of assurances at Thane 7, bearing registration no. Sr. No. TNN-7-11907-2022 dated 13.07.2022, in respect of the Flat No. 304, 3'' Floor, in wing 10 known in the building known as 'Gaurav crest'' constructed on properties situated at Ghodbunder, Mira Road (East), Thane under the termination notice dated 03/05/2023 issued by the Advocate Ujiwala Nilesh Gharat on behalf of M/s Ravi developments to Manish Singh, for violation of the terms and conditions of the said Agreement. Therefore we hereby inform to the public at large not to deal with the said Manish Singh in respect of the said flat as the same shall not be binding on us and we shall

not be binding on us and we shall sell, transfer & assign the said flat to any person/s as we deem fit and proper.

Partner of M/s. Rav. Developments,76 - Laxmi Palace, Mathuradas Road, Kandivali – West, Mumbai – 400 067.

#### झी मिडिया कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः १४वा मजला, ''ए'' विंग, मॅरेथॉन फ्युचरेक्स, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०१३ कॉर्पोरेट कार्यालय: एफसी-९, सेक्टर १६ए, नोएडा-२०१३०१, उ.प्र. ईमेल: complianceofficer@zeemedia.esselgroup.com

सीआयएन: एल९२१००एमएच१९९९पीएलसी१२१५०६ वेबसाईट: www.zeemedia.in फोन: +९१-१२०-७१५ ३००० फॅक्स: ०१२०-२५१५२४०

कंपनीच्या भागधारकांना सूचना

#### इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ('आयईपीएफ') अँथॉरिटीकडे समभागांचे हस्तांतर

कंपनीच्या भागधारकांना सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या कलम १२४ सहवाचता सुधारणेनुसार इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, टान्सफर ॲण्ड रिफंड) रूल्स २०१६ ('आयईपीएफ रूल्स') ला अनुसरून सात क्रमवार वर्षाच्या कालावधीकरिता रोख न केलेल्या किंवा दावारहित राहिलेल्या वित्तीय वर्ष २०१५-१६ दरम्यान घोषित लाभांशाच्या संदर्भातील कंपनीचे समभाग आयईपीएफ ॲथॉरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये कंपनीला हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

कंपनीने त्यांच्या दावारहित लाभांशाचा दावा करण्याचा त्यांना सला देण्यासाठी आयर्डपीएफ ॲथॉरिटीकडे ज्यांचे समभाग आणि लाभांश हस्तांतरित होण्याचा संभव असलेल्या संबंधित भागधारकांच्या नोंदणीकत पत्त्यावर वैयक्तीक सचना पाठविल्या आहेत. कंपनीने सेक्शन 'इन्व्हेस्टर इन्फो' अंतर्गत तिची वेबसाईट www.zeemedia.com वर अशा भागधारकांचा तपशील (भागधारकांचे नाव आणि त्यांचा फोलिओ क्र. किंवा डीपीआयडी–क्लाईंट आयडी समाविष्टीत) अपलोड केला आहे. भागधारकांना आयईपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित होण्याचा संभव असलेल्या समभागांचा तपशिल पडताळणी करण्यासाठी कंपनीची वेबसाईट पाइण्याची विनंती करण्यात येत आहे

कंपनी किंवा लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट ('आरटीए') यांना ३१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत संबंधित भागधारकांकडन कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास कंपनी आयईपीएफ रुल्स मधील विहित प्रक्रियेनुसार आणि नियत तारखेस कॉर्पोरेट ॲक्शनच्या मार्गाने आयईपीएफ ॲथॉरिटीकडे समभाग डिमटेरियलाईझ आणि हस्तांतर करेल.

सदर संदर्भात कृपया खालील नोंद घ्यावी:

ठिकाणः नोएडा

दिनांकः २ जून, २०२३

- जर तुम्ही प्रत्यक्ष स्वरुपात समभाग धारण केलेले असतील कंपनी आयईपीएफ रुल्स आयईपीएफ ॲथॉरिटीच्या नावे समभागांचे डिमटेरियलाईझेशन आणि हस्तांतर करण्यासाठी तम्ही धारण केलेल्या मूळ भाग प्रमाणपत्राच्या ऐवजी नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करेल. त्यामुळे मूळ शेअर प्रमाणपत्र जे तुमच्या नावे नोंदणीकृत आहे ते रद्द आणि वाटाघाटीयोग्य नसल्याचे मानण्यात येईल.
- जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक स्वरुपात समभाग धारण केलेले असतील- कंपनी आयईपीएफ अॅथॉरिटीच्या नावे तुमच्या डिमॅट खात्यामध्ये असलेले समभाग हस्तांतर करण्यासाठी कॉर्पोरेट ॲक्शनच्या मार्गाने डिपॉझिटरीजना कळवेल

भागधारकांनी नोंद घ्यावी की, आयईपीएफ ॲथॉरिटीकडे समभाग आणि दावारहित लाभांश हस्तांतर झाल्यानंतर असा दावारहित लाभांश आणि समभागांच्या संदर्भात कंपनीच्या विरोधात दावा करता येणार नाही. हि सुध्दा नोंद घ्यावी की, संबंधित भागधारक आयईपीएफ ची वेबसाईट www.iepf.gov.in वर उपलब्ध विहित वेब प्रपत्र आयईपीएफ–५ मध्ये ऑनलाईन अर्ज सादर करुन आणि प्रपत्र आयईपीएफ–५ मध्ये दिलेले आवश्यक दस्तावेजांसह कंपनीकडे रितसर सही केलेली त्याची प्रत्यक्ष प्रत पाठवुन आयईपीएफ ॲथॉरिटीकडुन त्यांचे समभाग आणि लाभांश (काही असल्यास अशा समभागांवरील उपार्जित सर्व लाभांसह) चा दावा करु शकतात.

भागधारकांना वरील प्रकरणवर कोणतीही चौकशी करायची असल्यास ते मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि., सी–१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई–४०० ०८३, फोन क्र. +९१८१०८११६७६७, ईमेलः iepf.shares@linkintime.co.in यांना संपर्क करू शकतात.

#### झी मिडिया कॉर्पोरेशन लिमिटेड करिता

सही∕∙ रणजित श्रीवास्तव कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

#### Maharashtra State Disaster Management Authority (SDMA) Mantralaya, Mumbal-400 032

Adv. No : DMU-2023/CR 86/DMU-1

Date : 02/06/2023 Tender Notice Open Competitive Bidding

Maharashtra State Disaster Management Authority invites proposals from reputed and experienced companies / firms to participate in the competitive bidding process of below mentioned RFP.

Name of Work	Reference No.	Bid Security	Cost of Document	Period of Contract
Request For Proposal-Human resource services on outsourcing basis to assist Maharashtra State Disaster Management Authority (SDMA) for a period of 3 years.	CR 86/DMU-	INR 1.44 Lakh	INR 10 Thousand	3 Years

The complete bidding process will be online (E-Tendering). All the notifications regarding this tender notice hereafter will be published online on website https://mahatenders.gov.in Tender documents can be downloaded from the website https://mahatenders.gov.in from 02/06/2023, 15:00 hrs. Bids can be submitted online in the e-tendering portal https://mahatenders.gov.in on or before 15:00 hours on 16/06/2023 and will be publicly opened on 16/06/2023 at 15:30 hours. DGIPR 2023-24/1128 Director DM R&R Dept. GoM

भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. (मल्टि-स्टेट शेड्युल्ड बँक) ROB ! "मरुतागिरी", प्लॉट क्र. १३/९ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मध्यवर्ती कार्यालयः मुंबई -४०००६३. दूर. :- ६१८९०१३४/६१८९००८३

मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफैसी ॲक्ट, २००२) च्य कलम १३ (२) अन्वये सूचना

१. सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये तुम्हाला याद्वो सूचना देण्यात येत आहे. सदर सूचना ही रजिस्टर्ड ए. डी. पोस्ट/स्पीड पोस्टाने तुमच्या अंतिम ज्ञात पंच्यावर पाठविलेल्या सूचनेच्या व्यतिरिक्त प्रकाशित करण्यात येत आहे. २. तुमच्या विनंतीवरून भारत को–ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. ने तिच्या खालील नमुद शाखेमार्फत संबंधित मंजुरी पत्रामध्ये नमूद अटी आणि शर्तीनुसार त्यावर तारण ुद्धर्भविध निर्माण करून येथे खालील वर्णने केलेल्या मिळकतीच्या गहाग/जामगाहाण सापेक्ष वित्तीय सहाय्य मंत्रपुर केले. ३. तुम्ही कर्ज रक्कम प्रदान करण्यात कसूर आणि टाळाटाळ केली आणि त्यामुळे वरील सदर वित्तीय सहाय्य /पतसुविधा खालील तपशिलानुसार एनपीए बनली.

सिक्युटिायझेशन अँण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ जावनान्त्रिअल ॲसेटस् अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युटि! इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर सरफैसी ॲक्ट किंवा सदर ॲक्ट अस उद्वेछ) च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना ही रजिस्टर्ड पोस्ट ए. डी. पोस्ट/स्मीड पोस्टाने तुमच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आली होती. ४. त्यामुळे सदर ॲक्ट अंतर्गत प्राधिकृत अधिकारी असलेले निम्नस्वाक्षरीकार, याद्वारे सदर प्रकाशनामार्फत सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसांत खालील नमूद कर्ज

खात्याच्या संदर्भातील तुमचे खालील नमूद संपूर्ण दायित्व निमावण्यासाठी तुम्हाला बोलावणे करीत आहोत आणि कसूर केल्यास बँक वरील सदर ॲवटच्या कलम १३ च्या पोटकलम ४ अन्वये आणि सदर ॲवटच्या इतर प्रयोज्य तरतुदीन्वये तपशील दिलेल्या सर्व किंवा कोणत्याही अधिकाराचा वापर करेल. तुम्हाला ही सुद्धा सूचना देण्यात येते की कलम १३ च्या पोटकलम (१३) नुसार तुम्ही बँकेची लेखी सहमती प्राप्त केल्याशिवाय सदर सूचनेच्या परिशिष्ट ''सी'' मध्ये

तपशील दिलेल्या सदर तारण मत्ता विक्री, भाडेपड़ा किंवा अन्य मार्गाने हस्तांतर करू शकत नाही, . सदर बँकेने सदर कर्ज खात्याअंतर्गत संपूर्ण दायित्व आणि त्यानंतर उद्भवणारे इतर आकस्मित दायित्व चुकते करण्यासाठी तुम्हाला बोलाविण्याचा हक राखून ठेवला आहे

७. सदर सूचना ही कायद्याच्या इतर प्रयोच्य तरतुर्वेन्वये आवश्यक मानल्यानुसार अशी अन्य कारवाई आणि/किंवा कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्णसाठी बैकेटया हकाला बाधा येऊ न देता आहे. तुम्ही प्रयोच्य नुसार सदर ॲवट अंतर्गत कारवाईसाठी काही असल्यास सेवा प्रभार/परिव्यय/खर्च चुकता करण्यासाठी बांधील आहात. ८. तुम्ही अगाऊ वेळ ठरबून तुमच्या कर्ज खात्याशी संबंधित तुम्ही निष्पादित केलेले कर्ज दस्तावेज आणि बेंकेने ठेवलेल्या हिशाबाच्या विवरणाचे निरीक्षण करण्यासाठी मुक्त

.. विशेषतः सदर कर्जदार/गहाणदार व सामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, त्यांनी सदर मालमनेसह कोणताही व्यवहार करू नये व सदर मालमनेशी केलेल कोणताही व्यवहार भारत को–ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. च्या भाराअधीन असेल. १०. अधिक तपशिलाकरिता न बजावणी केलेली सूचना निम्नस्वाक्षरीकारांकडून प्राप्त करू शकता

अ. क्र.	कर्जदार/संयुक्त–कर्जदार/ हमीदार/कायदेशीर वारसाचे नाव	एनपीए तारीख/ मागणी सूचना तारीख	शाखा/कर्ज खाता क्र./ एकुण थकबाकी रक्कम	तारण मत्ता/मिळकत/तींचे वर्णन
ę	१. सौ. रवीना रमेश अमीन संयुक्त कर्जदार: २. श्री. जगदीश शीना अमीन	एनपीए तारीखः ०२.०४.२०२१ सूचना तारीखः २३.०५.२०२३	वसई पश्चिम शाखा ००२४३२५००००१९०० १९.०५.२०२३ रोजी ठ. ७,४५,८२४/ – ची थकवाकी सह २७.०४.२०२३ पासून पुढील व्याज आणि प्रभार	श्री. जगदिश ए. अमिन द्वारे मालकीचे युनिटी नगर, चुलना रोड, माणिकपुर, वसई पश्चिम, पालघर-४०१ २०२ जवळील नॉटगीकृत उप जिल्हा वसई आणि जिल्हा पालघर मधील गाव दिवाणमन, तालुक वसई वंथील सर्ल्हे क्र. १६०, १३६, हिस्सा क्र. ६भा., ६भा. आणि ८ प्रत्येकी धारक जमिनीवर बांधकामित ग्लोरिया गार्डन अशा ज्ञात बिल्डिंग क्र. १ च्या चौध्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. ४०४, मोजमापित ४३८ चौ.फूट सुपर बिल्टअप क्षेत्र.
5	१. श्री. प्रणीत मंजुनाथ हेगडे संयुक्त कर्जदार: २. श्री. मंजुनाथ शंकर हेगडे	एनपीए तारीखः २८.०९.२०२२ सूचना तारीखः २३.०५.२०२३	वसई पश्चिम शाखा ००२४३३६१००६५३०७ २०.०५.२०२३ रोजी त. १५,८२,०००/ – ची थकत्राकी सह २०.०१.२०२३ पासून पुढील व्याज आणि प्रभार	श्री. मंजुनाथ हेगडे यांच्या द्वारे मालकीचे गाव पोईसर, तालुका बोरिवली, मुंबई उपनगराच्या सीटीएस क्र. ८१९(भा.), ८१८- ए(भा.), ८२४(भा.), ८३३(भा.) आणि ८४२(भा.) धारक जमिनीच्या सर्व ते भाग आणि विभागावरील ठाकुर गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४०० १०१ येथील वसंत उत्सव को -ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात सोसायटीमधील रागिणी अशा ज्ञात बिल्डिंगमधील वी विंग च्या पहिल्यामजल्यावरील फ्लॅट क्र. १०४, मोजमापित ५६० चौ.फूट बिल्टअप.
3	<ol> <li>सी. अंजुवा आनंद पांढरे (पत्नी)</li> <li>कु. ऎश्वर्या आनंद पांढरे (मुलगी)</li> <li>श्र श. अनिकेत आनंद पांढरे (अल्पवयीन) (आई/नैसर्गिक पालक सी. अंजुता आनंद पांढरे मार्फत मुलग)</li> <li>हे सर्व कै. आनंद नारायण पांढरे, मयत मुख्य कर्जदार यांचे कायदेशीर वारस आहेत. सध्या येथे राहतात: पर क्र. १ - १७ - ४ सोनल प्लाझा, कैलास नगर, वर्कशॉप कॉर्यर नांदेड, तरोडा बुद्रुक, नांदेड ४३१६०५.</li> <li>श. शिर्तेंद्र राममूर्ती तिवारी (हमीवर)</li> </ol>	एनपीए तारीखः ०३.०४.२०२३ सुचना तारीखः २३.०५.२०२३	अंधेरी पश्चिम शाखा ०००७३३३३००००२९१ ०२.०५.२०२३ रोजी र. ६७,५३,४८६/- ची यक्त्वाकी सङ् ०३.०५.२०२३ पासून पुढील व्याज आणि प्रभार	श्री. आनंद नारायणराव पांढरे द्वारे मालकीचा मुंबईचा नॉदणीकृत जिल्हा आणि उप जिल्ह्यामधील पहाडी गोरेगाव, तालुका बोरिवली च्या गाव येथे स्वित, वसलेला आणि धारक सीटीएस क्र. १६८ भाग धारक सिद्धार्थ नगर, रोड क्र. १६, गोरेगाव पत्लिम, मुंबई-४०० १०४ येथील गोरेगाव वेस्टब्रु को-ऑपरेटिक हौसिंग सांसायटी लि. च्या बी विंग, २ऱ्या मजल्यावरील स्थित फ्लॅंट क्र. २०४, मोजमापित ३५५ चौ.फूट (चर्ट्र क्षेत्र).
8	२. सी. मंजुळा महेश मारू मे. चामुंडा केटरर्स चे प्रोप्रायटर संयुक्त /सह – कर्जवार: २. सी. नमलबेन मन्सूर मारू ३. श्री. महेश मन्सूर मारू	एनपीए तारीखः २६.०७.२०२१ सूचना तारीखः २१.०२.२०२२	चारकोप शाखा ००७८३३५५००००१६० २५.०१.२०२२ रोजी रु. १४,४८,५४२/ – ची थकबाकी सह २६.०१.२०२२ पासून पुढील व्याज आणि प्रभार	सौ. नमल (नमलबेन) मन्सुर मारू द्वारे मालकीचा राहुल इंटरनॅशनल शाळा आणि हनुमान मंदिर जवळ, हनुमान नगर, नालासोपारा (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१ २०३ येथे स्थित गाव सोपारा च्या विशाल स्किम च्या प्लॉट क्र. १५, सल्डें क्र. ३७, हिस्सा क्र. १ उर्वात भाग धारक जमिनीवर बांधकामित पारस एवहेन्यु अशा ज्ञात बिल्डिंगच्या तळमजल्यावरील पर्लट क्र. ए-२, मोजमामित ३८.०५८ चौ.मीटर्स चटई क्षेत्र म्हणजेच ४५०.३५ चौ.मूट बिल्टअप क्षेत्र.
	कः ०२.०६.२०२३ णः सुंबई	-		सही/– प्राधिकृत अधिकारी भारत को–ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.

Г \_

akshaya ashok zepale to akshaya Nilesh Bhimani as per gazzette no.			दराने व्याज	वकील - श्री संदेश व्दिपराज मिश्रा	11/2	🕽 बैंक ऑफ़ बड़ौदा	n 1			मजला, १७-बी, हॉर्निमन		मुंबई–४००००१.
MR 22227522 DATED 02-08 MARCH 2023.	एकूण	२,२१,००,०००.००	रु. १,७५,३३,९३०.०५ +	<u>जाहीर नोटीस</u> वसई येथील जिल्हा व सत्र न्यायालय १,		Bank of Baroda	50 E			sarmms@bankofbaroo		
CL-235			व्याज	वसई ययाल जिल्हा व सत्र न्यायालय १, वसई ह्यांचे न्यायालयात			जोडपत्र IV-ए आणि II−ए  [ नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुदी ] जंगम मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सुचना					
"I declare that my correct name is Not siddhi sandip batavia but it is	२. बँकेने मंजूर केलेल्या वरील सदर 1	ग्तसुविधा खालील मत्ता/त	ारणाने (बँकेकडे प्रभारीत मिळकत/	दिवाणी चौकशी अर्ज क्र. २६/२०२३						<u><u>v</u>i</u>		
SIDDHI SANDIP THAKKER AS PER	मत्तांचा तपशिल) सुरक्षित आहेत:-			नि.क्र		न ॲन्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्स क्रीसाठीची ई–लिलाव विक्री सचना.	मेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, ः	२००२ सहवाचता सिक्यु	रिटी इंटरेस्ट (एन्फोर्स	नॅट) रुल्स, २००२ च्या नियम ६(	२) आणि ८(६)	अन्वये स्थावर /जंगम
CHANGE OF NAME IN GOVT. OF MAHA.	<ol> <li>स्टॉक आणि बुक डेब्टस्चे जंगमग</li> </ol>			पु. ता. ३०/०६/२०२३			ना टेण्यात येते की. खालील नमट स	श्वावर मिळकती या तारण	ग धनकोंकडे गहाण/प	भारीत आहेत. ज्यांचा कब्जा बँक	ऑफ बडोटा. तार	ण धनकोंच्या प्राधिकत
GAZETTE NO: M-20124137 DATED 4-10 MARCH. 2021." CL-289	<ol> <li>श्री. परिमल चंपकलाल पारिख उ ८२ २ग एउटला अणोका णॉपिंग</li> </ol>			श्रीमती गौरी पंकज खरेअर्जदार विरुद्ध	याद्वारे सामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार, गहाणदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारीत आहेत, ज्यांचा कळ्जा बैंक अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या खालील नमुद खात्याच्या वसुलीकरीता ''जे आहे जेथे आहे", ''जे आहे जसे आहे'' ''जे काही आहे' आणि ''विना अवलंब तत्त्वाने'' विकण्यात येणार उ							
"I DECLARE THAT MY CORRECT NAME IS	८२, २रा मजला, अशोका शॉपिंग सेंटर,जी.टी. हॉस्पिटल कॉम्प्लेक्स, एल.टी. मार्ग, मुंबई- ४००००१ येथे स्थित मिळकतीचे नोंदणीखत गहाण.			कुणीही नाहीसामनेवाले	मत्ता/थकबाकी/	/राखीव किंमत/ई –लिलावाची तारीख आणि वेळ, इअर आणि बोर					1	
NOT MALVIKA SANDIP BATAVIA BUT IT IS	III. श्री पद्मावती मेडिकल ॲण्ड जन		गरिख, श्री, अशोक पी, झवेरी, श्री,	ज्याअर्थी अर्जदार हयांनी या मे. कोर्टात कुमार		कर्जदार / हमीदार / गहाणदार यांचे नाव	स्थावर मिळकतीचे वर्णन	एकूण थकबाकी		(१) राखीव किंमत व	कब्जाची	मिळकतीच्या
MALVIKA SANDIP THAKKER AS PER	अश्विन परिख, सौ. रेखा परिमल प			वेदांत पंकज खरे या अज्ञान बालकाचा गाव मौजे	क्र./ संच	आणि पत्ता	च्यासह काही असल्यास ज्ञात भार		तारीख आणि वेळ	(२) मिळकतीची इअर रक्रम ३) बोली वाढविण्याची	स्थिती (अन्वयीक/	निरिक्षणाची तारिख आणि वेळ आणि
Change of Name IN Govt. of Maha. Gazette No: M-20114330 Dated 202"	टीडीआरचे तारण.			माणिकपुर, ता. वसई, जि. पालघर येथिल सर्व्हे नं. १०४, या मिळकतीवरील "एव्हरशाईन सॉलिटाअर	संघ क्र.		भार		900	३) जाला वाढावण्याचा रक्तम	(अन्वयाक/	आणि चळ आणि संपर्क तपशिल
CL-289 A	IV. श्री. परिमल सी. पारिख यांच्या	नावातील एलआयसी पॉलि	तसी क्र. ८८०५१३४४६ आणि सौ.	को. ऑ. हा. सो. लि., " हया इमारतीमधील येथिल	१ मे. श्रीस्व	वामी समर्थ इंडस्टीज	बी-२९, एमआयडीसी	रु. ९२.३८ लाख +	२७.०६.२०२३	(१) रु. ३०.५०	प्रत्यक्ष कब्जा	२०.०६.२०२३
I BABY IS LEGALLY WEDDED SPOUSE OF	रेखा परिमल पारिख यांच्या नावातील	। एसयुडी लाईल पॉलिसी व्र	n. ००७५९१३८ चे अभिहस्तांकन.	फ्लॅंट नं. ए/१०१, पहिला मजला या मिळकतीमधील	शेड क्र. व	बी-२९, एमआयडीसी इंडस्ट्रियल प्लॉट क्र. २९, मुरबाड रोड,	इंडस्ट्रियल, मुरबाड रोड, मुरबाड	09.09.2099	दु. १३:०० ते	(२) रु. ३.०५		दु. १२:०० ते
NO-6621461 LATE EX SEP HANMANT	V. शेअर्स आणि कॉन्टिटीचे तारण			त्याचा हिस्सा विकण्याबाबत परवानगी		जेल्हा ठाणे–४२१४०१	जि. ठाणे - ४२१ ४०१ येथे	पासून त्यावरील न	दु. १५:००	(३) रु. ०.२५		दु. ०२:००
PALANDE PRESENTLY RESIDENT AT BALIRAM PAWAR CHAWL 2. MEGHWADI.	ग्लॅक्सो स्मिथक्लाईन-८८, किर्लोस्व			मिळण्यासाठी या मे. कोर्टात अर्ज दाखल केलेला		ो समर्थ इंडस्ट्रीज	स्थापित प्लांट आणि मशिनरीज्	लावलेले व्याज				मोहन सरकटे
NEAR HANUMAN TEMPLE, JOGESHWARI			गम्ही तुमचे खाते रिझर्व्ह बँक ऑफ	आहे. त्या अर्जाची पुढील सुनावणीची तारीख दि.३०/०६/२०२३ रोजी आहे. त्याअर्थी सदर		ा, गजराभाई वाडा, पारनाका रोड, बँक ऑफ महाराष्ट्रच्या मागे श्चिम जि. ठाणे- ४२१ ३०१	(मका, पाह, कान फ्लक्स आणि पशुखाद्य यांसारख्या कृषी	आणि इतर प्रभार				८१६९००९९५३
EAST, MUMBAI 400060 HAVE CHANGED	इंडियाने जारी केलेल्या निर्देश/मार्गद	र्शक तत्त्वानुसार २९.०५.२	०२३ पासून नान-परफामिंग असटस	अर्जाबाबत कृणाचीही हरकत असल्यास तशी		ता विशाल जाधव भागीदार	उत्पादनांचे उत्पादन)					
MY NAME FROM BEBY TO BEBI HANUMANT PALANDE AND DATE OF	म्हणून वर्गीकृत केले.			लेखी हरकत पुराव्यासह या में. कोर्टात पुढील		, गणराज अपार्टमेंट, प्लॉट क्र. १००, सेक्टर-१४, कोपर खैनार,						
BIRTH FROM 15 FEB 1952 TO 04 JUL 1949	४. वरील कारणांमुळे याद्वारे आम्ही			तारखेस अथवाँ त्यापुर्वी सादर करावी अन्यथा		- ४००७०९.						
VIDE AFFIDAVIT DATED 31/05/2023.	करून सदर सूचनच्या तारखपासून विहित नुसार व्याजासह रु. १,७५,३		त मासिक आधारे कोष्टक–१ मध्ये देवी पंज्याद्वस ज्याव बेदेवीस द्वराष	कुणाचीही हरकत नाही असे समजुन सदर		ना अशोक मचावे भागीदार ोश प्रसाद अपार्टमेंट बिलिंडग क्र.–१, गजानन महाराज मंदिराजवळ,						
CL-344	<u> </u>		क थकबाकी) ची रक्कम अदा करून	अर्जावर योग्य तो आदेश पारीत करण्यात येईल.		।श प्रसाद अपाटमट ाबाल्डन क्रर, गणानन महाराज मादराजवळ, ।श्चिम जिल्हा ठाणे-४२१३०१						
I HAVE CHANGE MY NAME FROM DEEPAL	तमचे सर्व दायित्व निभावण्यास सांग			तरी नोंद घ्यावी. आज दि. ०६/०५/२०२३ रोजी माझ्या सहीनिशी व		ता सहास डोंगरे भागीदार						
Arjun fofal to deepak arjun fofal Vide deed Poll Affidavit No : 54AA -	वर्णन केलेल्या तारण मत्तांविरुद्ध सिक	- / 0/ (		न्यायालयाच्या शिक्यानिशी दिली.	१०४, ओ	ोम चैंबर्स, पोस्ट ऑफिस समोर, खोरी गल्ली, मित्र नगर, लातूर-						
070504 DTD 31ST MAY 2023 CL-699			ा कलम १३ अन्वये बँकेला प्राप्त	सही/- कार्यना सही/-	४१३५१२							
VIDE AFFIDAVIT DATED 26.05.2023 AT	असलेल्या अधिकारांचा वापर करू					या विनायक जोशी भागीदार विंग, मंगेशी डीम सिटी, भागीरथी नगर, डी बी चौकाजवळ,						
JAMSHEDPUR, I – PRADEEP KUMAR	असेल.		Ŭ	जिल्हा व सत्र न्यायालय. वसई,		ावग, मगरा। ड्राम सिटा, मागरिया नगर, डा वा चाकाजवळ, डी, जेलरोड, कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे ४२१३०१						
Agarwal, s/o - Bishwanath Debuka, r/o : 9, kalimati road, sakchi,	५. वर वर्णन केलेल्या अधिकारांचा					र्गं संजय माचावे						
JAMSHEDPUR - 831001 CHÁNGED MÝ			त कोणताही खर्च भागवला जाईल		· · · · ·	गेश प्रसाद अपार्टमेंट, बिल्डिंग क्र. १, फुडके हॉस्पिटल समोर,						
NAME AS - PRADEEP KUMAR DEBUKA &	आणि नंतर प्रत्यक्ष वसुलीच्या तारखे			Public Notice		गजानन महाराज मंदिराजवळ, कल्याण पश्चिम ठाणे–४२१३०१ —`						
BOTH IS SAME PERSON. CL-710	सूचनेच्या तारखेपासून वसुलीच्या त			TAKE NOTICE THAT our client Mr.		<b>सुरेश पवार,</b> रिजात सीएचएस लि. गोपाळ नगर लेन क्र१, डोंबिवली पूर्व						
I HAVE CHANGED MY NAME FROM SANDEEP RAMAKANT KARNIK TO	भागविण्यात येईल आणि बँकेची स		ल्यानंतर कॉणतीही रक्कम शिल्लक	Sachin Arun Kothmire and Mrs. Smita		गणात सार्ययस ाल. गायळ पगर लग क्र.—२, आववला पूच उाणे–४२१२०१						
SUNDEEP RAMAKANT KARNIK RESIDING	राहिल्यास तुम्हाला प्रदान केली जाई ६. तारण मत्तांविरुध्द सदर अधिक		र कोन गर शक्तकी गंगा न	Sachin Kothmire have agreed to purchase Flat No. 203 on the Second		ामत रक्कम (इअर) ऑनलाईन बोली सादर करण्यापूर्वी आम	। वे चाल खाते: बँक ऑफ बडोटा ए	। बाते क. २७९४०२०००	। ०२२७५. नाव – रिप	। तनल एसएआरबी, ब्रांच - पीबी	। बी बांच. हॉर्निमः	न सर्कल. फोर्ट. मंबई.
at 104, Floor 1, a Wing, ajmera Zeon, Bhakti Park. Next to I max wadala	द. तारण मसाविरुद्ध सदर आवक भरल्यास, आम्ही तुमच्याकडून सर्व र			Floor, admeasuring 498 Sq. Ft.	आयएफएस	मसी कोड : बीएआरबी०पीबीबीएमयुएम च्या खात्यात आरटी	जीएस/एनईएफटी/फंड ट्रान्सफर	मार्फत जमा करणे आव	क्ष्यक आहे.			
EAST, MUMBAI 400037 AS PER AADHAR			गचे आमचे अधिकार राखन ठेवत	(Carpet area) equivalent to 866 sq.ft.		बोली नोंदणी/सादर करण्याची अंतिम तारीख आहे २३/०६ स्रोटेन रोज्यर्गन			की ५ मिनिटांच्या क	ालावधीच्या अमर्याद विस्तारास	ह २७-०६-२०३	१३ रोजी दु. ०१.०० ते
CARD CL-938	आहोत.	Character Antonia Anton	in and a surface of the surface of t	(saleable area), in the building known as "ZUZYA DABRE'S VIJAY HEIGHTS"		षा वेळेत वेबसाईट https://bob.auctiontiger.net मार्फत अ नीदार ज्याना लॉगईन आयडी व पासवर्ड तयार करणे, डाटा अपलोड			रूपिता सहाय्य हवे अस	ल्यास ने श्री पनिणकमार थेनर (+)	6 8 - 6103 31010X	(२८) में ई-पोक्समेंट
I HAVE CHANGED MY NAME FROM	७. कृपया ध्यानात ठेवावे की, उ	परोक्त ॲक्टच्या पोट-कल	लम (१३) नुसार, ह्या सूचनेच्या	Now Society known as "ZUZYADABRE		ज् लि. – ऑक्शन टायगर, बी–७०४, वॉल स्ट्रीट–II, ऑरिएंट क्लब						
SHRUTI SANDEEP KARNIK TO SHRUTIKA	प्राप्तीपश्चात, तुम्हाला ह्या सूचनेत	उल्लेख केलेल्या कोणत्य	ाही तारण मत्तेचे विक्री, भाडेपट्टा,	VIJAY HEIGHTS CO-OPERATIVE		ी- praveen.thevar@auctiontiger.net/support@auc						
SUNDEEP KARNIK RESIDING AT A-104, ZEON, I-LAND, AJMERA, BHAKTI PARK,	परवाना, बक्षीस, गहाण किंवा अन्य	प्रकारे हस्तांतरण किंवा को	णताही भार निर्माण करण्यास मज्जाव	HOUSING SOCIETY LIMITED", constructed on land bearing Survey No.		। ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेणे आणि बोली सादर करण्यापूर्वी 		च्या तपशिलाकरिता वेब	साईट https://bob.a	uctiontiger.net मार्फत जाण्याच	।। सल्ला देण्यात येत	न आहे.
NEAR I MAX THEATRE, WADALA, MUMBAI	करण्यात येत आहे.			72 Hissa No. 3 and Survey No. 72 Hissa		धेत तपशिलासह विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन प्रक्रियेमार्फत साद त वरील राखीव किंमतीपेक्षा जास्त असावी आणि बोलीदार रु. २५,		<b>गव)</b> च्या परीत त्यांचे प	स्ताव वादव शक्षतात.			
- 400037 AS PER AADHAR CARD. CL-939			त अधिकारांचा वापर करण्याकरिता	No. 2/2, lying, being and situated at		नीदाराने त्याच्या/तिच्या नावे बोली निश्चित झाल्यावर वरील खंड				नामत धरून) ४८ तासांमध्ये भरणा	करणे आवश्यक	आहे. खरेदी किंमतीच्या
I HAVE CHANGED MY OLD NAME FROM	निम्नस्वाक्षरीकार बँकेचे रितसर प्राधि			Village - Barampur, Taluka - Vasai, District - Palghar, within the jurisdiction		ना विक्री मध्ये दिलेल्या पध्दतीने स्वीकृती/निश्चितीच्या १५ दिवसां	त त्याच पध्दतीने भरणा करणे आवश्	यक आहे. कसूरवार ठरल	ऱ्यास इसारा अनामत र	कमेसह तोप्यंत भरणा केलेली सर्व	रक्कम जप्त करण्य	ात येईल. (फक्त यशस्वी
desai dharamshibhai mohanbhai to My New Name desai dharamshi	९. हे सांगणे जरूरी नाही की, बँकेला बाधा न आणता ही सूचना तुम्हाला 1		काणत्याहा आधकार किवा उपायाना	of registration sub district of Vasai and	बोलीदारांसा ४ अयणम्बी न	ाठा) होलीदारांची इअर व्याजाशिवाय आस्टीजीएस/एनईएफटीमार्फत ई–1	नेनान निकी प्रक्रिया संपन्त्याना प्रात	क्रमायान सेईल				
MOHAN AS PER AADHAR CARD NO - 7142	બાવા ન આગતા હા સૂચના તુમ્હાભા !	ଦ୍ମା ମାଧ୍	आपला हितचिंतक,	registration district of Palghar and within municipal limits of Vasai Virar		व्या निश्चितीसापेक्ष राहील. जर कर्जदार/हमीदार यांनी विक्रीच्या ता			1 येणार नाही.			
1283 4822 CL-1010			(अभय कुमार सिंग)	City Municipal Corporation. All persons	१०. मशिनरीज् ''	'जे आहे जेथे आहे आणि जे आहे जसे आहे आणि जे काही अ	भाहे आणि विना अवलंब तत्त्वाने'	' विकण्यात येईल आणि	इच्छुक बोलीदाराने बं			
I HAVE CHANGED MY NAME FROM	दिनांक : ३०.०५.२०२३		सहाय्यक महा व्यवस्थापक आणि	having any claim, right, title and interest		ासंदर्भात काळजीपूर्वक चौकशी करून घ्यावी आणि त्याची बोली स शिनरीजसंदर्भात कोणत्याही प्रभार/बोजा वा अन्य कोणत्याही प्रका			। परिमाणाबाबत त्यांचे	ो स्वतःची खात्री करून घ्यावी. ऑ	नलाईन बोली साद	र केल्यानंतर विक्रीसाठी
CHARMY NAVIN KARIA TO CHARMI NAVIN Karia as per aadhaar card	यांना प्रतः		प्राधिकृत अधिकारी	by way of sale, lease, assignment, tenancy, exchange, mortgage, gift,		गशनराज्सदमात काणत्याहा प्रमार/ बाजा वा जन्य काणत्याहा प्रका ीकारांना पूर्वीच्या बोलीदाराने कृती न केल्यास कृती करण्यासाठी !			न देता आणि कोणत्य	गही पूर्वसूचनेशिवाय विक्रीच्या को	णत्याही अटी आ	णि शर्ती सधारणे/विक्री
CL-01/JUNE	१) सौ. रेखा परिमल पारिख (भागीव	(म		trust, inheritance, maintenance, lien,	तहकूब/पुढे	: ढकलणे/रेंद्द करणे किंवा कोणतीही बोली स्वत:च्या मर्जीने स्वीका	_ रणे वा नाकारणेचा सर्वस्वी हक्क रार्ह	ोल.				
MY EARLIER NAME WAS SWARADA	११९/३, लोहार चाळ, मस्कती मह	ाल,		easement, possession or otherwise are		मशिनरीज्शी संबंधित चालू व भविष्यातील कर आणि दर आणि दे	णी शासनाला देव सर्व सांविधिक देण	गी, नोंदणी प्रभार, विक्री	प्रमाणपत्र समाविष्ट स्तं	र्मप ड्युटी, प्रभार भरायचे आहे. वि	क्री प्रमाणपत्र फत्त	<b>ह यशस्वी बोलीदारांच्या</b>
RAMESH KULKARNI AS PER AADHAAR CARD MY NAME HAS BEEN CHANGED TO	कांतिला शर्मा मार्ग, काळबादेवी, मुं	बई– ४००००२		hereby required to make the same known in writing to the undersigned at		मेत करण्यात येईल. नीदार त्याच्या/तिच्या खर्चाने तारीख आणि वेळेनुसार मशिनरीज्चे i	निरीक्षण करू शकतात. प्रतील तपशि	लाकरिता कपया त्यील व	कोषकात जमत संपर्क व	यक्तीज संपर्क करू शकता		
SWARADA MANGESH KULKARNI CL-124	आणि येथे सुध्दा	~		the address mentioned below within 7		तादार रपाच्या/ तच्या खायान ताराख जााण चळ्छुतार नाशनराज्य सी ॲक्ट २००२ मधील नमूद शर्ती/नियम/तरतुदी अधीन राहील त				CALIFICATION AND MARKED		
		ावग, फ्लट क्र. २१०२, प	ालवा सिटी, डोंबिवली पूर्व, निलजे	days from the date hereof, otherwise,	विक्रीच्या अटी	आणि शर्तीच्या अधिक तपशीलाकरिता बँक ऑफ बडोदाची	वेबसाईट म्हणजे www.bankofl			दर्भ घ्यावा.		
नावात बदल	गाव, ठाणे, महाराष्ट्र-४२१२०४.			considering that the said property is free from any encumbrance, the	१५. खरेदीदारांनी	। मशिनरीज्च्या संदर्भातील लागू कर, जीएसटी सोसावा लागणार अ 						
माझे पूर्वीचे नाव स्वरदा रमेश	२) श्री. रोमिल पारिख (भागीदार) ११९/३, लोहार चाळ, मस्कती मह	ल		purchase transaction shall be			हमीदार यांना सरफैसी ॲक्ट, २०० ०२च्या नियम ६(२) आणि ८(६)					
कुलकर्णी होते. आता आधार कार्ड	र २२७/२, लाहार चाळ, मस्कता मह कांतिला शर्मा मार्ग, काळबादेवी, मुं			proceeded with.		यांना याद्वारे कळविण्यात येते की, ते विक्री करण्यापूर्वी कोणत्याही व	<u>२ : २वा मधम ५(२) जाएग ८(६)</u> बेळी थकीत रक्षम/परिव्यय/प्रभार आ	7 जतानत इंछ ादयसाच ाणि खर्च चुकता करुण त	<u>, जन्मानक विक्रा स</u> ारण विमोचनसाठी हक	<u></u> दार आहेत, कसूर केल्यास मशिनरी	ज्चा लिलाव/विष्ठ	की करण्यात येईल आणि
	आणि येथे सध्दा			Dated this 1st June 2023 Sd/-	उर्वरित थकबाकी	ो काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुली करण्यात येईल.						
नुसार माझे नाव स्वरदा मंगेश कुलकर्णी	कॅसारिओ बिल्डिंग, एक्झोटिका ई-	विंग, फ्लॅट क्र. २१०२. प	ालवा सिटी, डोंबिवली पर्व. निलजे	For M/s. LeRoy Collaco & Associates	दिनांकः ०१.०	2023						सही/- प्राधिकृत अधिकारी
केलेले आहे. CL-124	गाव, ठाणे, महाराष्ट्र-४२१२०४.	,	,	104/A, Richmond Town Phase - II, Building No. 4, Bhabola , Vasai (west)	दिनाकः छर्. ठिकाणः मुंबई							बँक ऑफ बडोदा
	L											